

# मंत्रालयाच्या गेटवर एसटी कर्मचारी भगिनींचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत असल्याचे आता समोर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगाच निघत नसल्याने मुंबईत ३-४ संपकरी महिला कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आंदोलनकर्त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे.



रविवारी काही महिला एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल टाकून मंत्रालयाच्या गेटसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न

केला आहे. संबंधित ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पण जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते मंत्रालयासमोर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या

घटनाही समोर आल्या आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडली असून अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. पण आंदोलनकर्त्या एका गटाने आपल्या मागण्या लावून धरत आंदोलन तीव्र केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे.

## बीएसयूपी घरांचा प्रश्न सोडवू

### प्रकल्प अधिकाऱ्यांचे आश्वासन

**डोंबिवली :** शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दत्तनगरमधील बीएसयूपी योजनेतर्गत गोरगरिबांना घरांच्या वाटपाबाबत होत असलेल्या विलंब विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशान्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची एका पत्राद्वारे विनंती केली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी बीएसयूपी घरांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्याने शहरप्रमुख मोरे यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे.

या संदर्भात शहरप्रमुख मोरे यांनी ३ नोव्हेंबर रोजी एका पत्राद्वारे केडीएमसीशी पत्रव्यवहार केला होता. हे पत्र बीएसयूपी लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांना १२ नोव्हेंबर रोजी प्रपात झाले. या विषयी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अधिथानातील बीएसयूपी योजनेतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडीधारकांचे महानगरपालिकेच्या समन्वयकामार्फत वायोमेट्रीक व सोशियोइकोनॉमिक सर्वेक्षण झालेले आहे. दत्तनगर डोंबिवली (पुर्व) येथील सर्वेक्षणानुसार एकूण ६६८

झोपडीधारकांपैकी ४३६ झोपडया निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी लाभार्थी निकषानुसार वास्तव्याचे सबळ व स्वतंत्र पुरावे सादर केलेल्या झोपडीधारकांना महानगरपालिका बीएसयूपी लाभार्थी निवड समितीने छाननी व पडताळणी करून १८९ झोपडीधारकांना पात्र ठरवून, त्यांची शिफारस सर्वसाधारण सभेपुढे केली होती. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेअंती पात्र लाभार्थी निश्चित करून त्यांना विहीत कार्यपध्दतीनुसार सदनिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत २४७ झोपडीधारकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्यांची बीएसयूपी लाभार्थी निवड समितीमार्फत छाननी व पडताळणी केली असता, त्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहे. यासंदर्भात शासन स्तरावर १५ दिवसात बैठक घेवून, या प्रकरणी बैठकीअंती पुढील यथायोग्य कार्यवाही करण्यात येईल. सबब, आपण या प्रकरणी १५ नोव्हेंबर लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबू नये व प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती सुनिल पवार यांनी केली आहे.

## धर्मराज फाऊंडेशन संलग्न निळजे, लोढा, पलावा महोत्सव सुरू

**डोंबिवली :** निळजे,लोढा, पलावा महोत्सवाचा उदघाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवात विविध प्रकारची मोठी ग्राहक बाजारपेठ, आकाश पाठणे इत्यादी खेळण्यासाठी खेळणी या महोत्सवात उपलब्ध आहेत. महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागच्या कोव्हिड काळात दोन वर्षात कोणत्याही प्रकारचा मोठा उत्सव झाला नव्हता. धर्मराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेला निळजे, लोढा, पलावा महोत्सव २०२१ हा विभागातील व परिसरातील नागरिकांना आनंददायी असाच ठरणार आहे. पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद या महोत्सवात दिसून आला. २१ तारखेपर्यंत चालणारा



महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा असेल असे आयोजक महेंद्र पाटील यांनी सांगितले. पहिल्या दिवशी महोत्सवात 'संगीत संध्या' यातून व सुश्राव्य गायनातून नागरिकांनी आनंद घेतला. महोत्सवाचे आयोजक महेंद्र पाटील यांच्याकडून महोत्सवाचे योग्य

असे सुनियोजन करून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर रंगमंचावरून चर्चा सत्र आणि आगरी कोळी नृत्य तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशीच्या महोत्सव उदघाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हा भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष लक्ष्मण पाटील, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, भालचंद्र बेडेकर, सतिश सिंग, जय गेरे सदाशिव गुंडाळ, विलास जाधव, अजित सिंग, भानुदास पाटील, सागर माहारे, सचिन तारी, गणेश भोईर, प्रकाश चौगुले, हेमंत राठोड, ई. कृष्णमूर्ती आदी महोत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

## एक सैनिक एक पणती कार्यक्रम संपन्न

अंबरनाथ : आपल्या जगाच्या करीता ज्यांची दररोज मृत्यू बरोबर झुंज चालू असते त्या आपल्या देशातील सैनिका प्रतिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी



अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 'एक सैनिक एक पणती' हा उपक्रम शनिवारी रात्री येथील प्राचिन शिवमंदिराच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमांमध्ये अंबरनाथ शहरांतील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पत्रकार, उद्योजक, आजीमाजी नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून सैनिकांप्रती आपली भावना व्यक्त करत पणती लावली. तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख संदिप मांजरेकर, . पुरुषोत्तम उगले, विभाग प्रमुख पद्माकर दिवे, माजी नगरसेवक, तुळशीराम चौधरी, उपविभाग प्रमुख .मरुती दोरुगडे, मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पटवर्धन, राजेंद्र परोळसादे, विजयन नायर, व अन्य पदाधिकारी तसेच माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.

मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ, नायगांव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

### जाहीर नोटीस

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि.

... अर्जदार

शेड्यूल्ड बँक

स्ट्रेट्स अकाउंट डिपार्टमेन्ट

जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२.

अनुक्रमांक १ ते ३

... जाब देणार

खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २४.११.२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षापूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

| श. क्र. | जाब देणाऱ्याचे नाव                   | जाब देणार क्र. | अर्ज दाखल दिनांक | दावा क्रमांक | दावा रक्कम रुपये | पुढील सुनावणी तारीख |
|---------|--------------------------------------|----------------|------------------|--------------|------------------|---------------------|
| १       | M/s. Mujida Mahila Bachat Gat        | १              |                  |              |                  |                     |
| २       | Mrs. MujidaKhanam A. Khan            | २              |                  |              |                  |                     |
| ३       | Mrs. Rafiyabegum Shaikh              | ३              |                  |              |                  |                     |
| ४       | Mrs. Naseembanu Shaikh               | ४              | २०.०८.२१         | १२६६/२०२१    | ३,८२,२९८.००      | २४.११.२१            |
| ५       | Mrs. Praveenbanu Karwatkar           | ५              |                  |              |                  |                     |
| ६       | Mrs. Habibunisa Shaikh               | ६              |                  |              |                  |                     |
| ७       | M/s. Nachtra Mahila Bachat Gat       | ७              |                  |              |                  |                     |
| ८       | Mrs. Chinnaponnu M. Devar            | ८              |                  |              |                  |                     |
| ९       | Mrs. Sudha M. Devendra               | ९              | २०.०८.२१         | १२६७/२०२१    | १,९५,३९६.००      | २४.११.२१            |
| १०      | Mrs. Suganya Thevar                  | १०             |                  |              |                  |                     |
| ११      | Mrs. Saraswati C. Kaunder            | ११             |                  |              |                  |                     |
| १२      | Mrs. Deepika B. Devendra             | १२             |                  |              |                  |                     |
| १३      | M/s. Rajmata Jijau Mahila Bachat Gat | १३             |                  |              |                  |                     |
| १४      | Mrs. Sunita S. Rawool                | १४             | २०.०८.२१         | १२७०/२०२१    | ४९,७३२.००        | २४.११.२१            |
| १५      | Mrs. Sapana P. Gorivale              | १५             |                  |              |                  |                     |
| १६      | Mrs. Aarushi A. Paikade              | १६             |                  |              |                  |                     |
| १७      | Mrs. Pratiksha P. Humane             | १७             |                  |              |                  |                     |
| १८      | Mrs. Kanchan T. Kamble               | १८             |                  |              |                  |                     |

ही नोटीस आज दिनांक १०.११.२०२१ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.


सही/-

श्री. सुनिल बनसोडे

उपनिबंधक, सहकारी संस्था

मुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी

सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई



**ASPIRA™**  
PRODIGY • INNOVATE • PROTECT

**ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED**  
CIN: - L85100MH1973PLC289209

Reg. Office : Flat No.2, R.D.Shah Building, Shradhdhanand Road, Opp. Railway Station,  
Ghatkopar (W.), Mumbai -400086 Tel No.: 71975656 ;  
email ID: [info@aspiradiagnostics.com](mailto:info@aspiradiagnostics.com) ; website: [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com)

**Extracts of unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021**  
**(Rupees in Lakhs)**

| Sr. No | Particulars   | Quarter Ended 30/09/2021 (Unaudited) | Half year ended 30/09/2021 (Unaudited) | Quarter Ended 30/09/2020 (Unaudited) |
|--------|---|--------------------------------------|--|--------------------------------------|
| 1.     | Total income from operations  | 349.06                               | 937.44                                 | 537.56                               |
| 2.     | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 3.     | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)   | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 4.     | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 5.     | Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax) | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 6.     | Equity Share Capital  | 1029.30                              | 1029.30                                | 929.30                               |
| 7.     | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)  | -                                    | -                                      | -                                    |
| 8.     | Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)-   |                                      |  |                                      |
|        | Basic:  | 0.14                                 | 2.09                                   | 1.43                                 |
|        | Diluted:  | 0.14                                 | 2.09                                   | 1.43                                 |

**Notes:**

a. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended September 30, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021 is available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website: - [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com).

b. The above result has been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on November 13, 2021

**For and on behalf of the Board**  
**For Aspira Pathlab & Diagnostics Limited**  
**Sd/-**  
**Pankaj Shah**  
**(Managing Director)**  
**DIN: - 02836324**

**Place:- Mumbai**  
**Date: - November 13, 2021**

| ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED   |   |                                      |  |                                      |
|--|---|--------------------------------------|--|--------------------------------------|
| CIN :- L85100MH1973PLC289209   |   |                                      |  |                                      |
| Reg. Office : Flat No.2, R.D.Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W.), Mumbai -400086 Tel No.: 71975656 ;  |   |                                      |  |                                      |
| email ID: info@aspiradiagnostics.com ; website: www.aspiradiagnostics.com  |   |                                      |  |                                      |
| Extracts of unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021   |   |                                      |  |                                      |
| (Rupees in Lakhs)  |   |                                      |  |                                      |
| Sr. No   | Particulars   | Quarter Ended 30/09/2021 (Unaudited) | Half year ended 30/09/2021 (Unaudited) | Quarter Ended 30/09/2020 (Unaudited) |
| 1.   | Total income from operations  | 349.06                               | 937.44                                 | 537.56                               |
| 2.   | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 3.   | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)   | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 4.   | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 5.   | Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax) | 14.46                                | 214.80                                 | 132.90                               |
| 6.   | Equity Share Capital  | 1029.30                              | 1029.30                                | 929.30                               |
| 7.   | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)  | -                                    | -                                      | -                                    |
| 8.   | Earnings Per Share (of ? 10/- each) (for continuing and discontinued operations)-   |                                      |  |                                      |
| Basic:   |   | 0.14                                 | 2.09                                   | 1.43                                 |
| Diluted:   |   | 0.14                                 | 2.09                                   | 1.43                                 |
| <b>Note:</b>   |   |                                      |  |                                      |
| a. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended September 30, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021 is available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website: - www.aspiradiagnostics.com. |   |                                      |  |                                      |
| b. The above result has been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on November 13, 2021   |   |                                      |  |                                      |
| For and on behalf of the Board<br>For Aspira Pathlab & Diagnostics Limited<br>Sd/-<br>Pankaj Shah<br>(Managing Director)<br>DIN: - 02836324  |   |                                      |  |                                      |
| Place:- Mumbai<br>Date: - November 13, 2021  |   |                                      |  |                                      |

| ROYAL CUSHION VINYL PRODUCTS LIMITED   |  |  |                           |                                       |
|--|--|--|---------------------------|---------------------------------------|
| Regd. Office : 60 CD Shlok Govt. Ind Estate, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067   |  |  |                           |                                       |
| CIN: L24110MH1983PLC031395   |  |  |                           |                                       |
| EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2021 (Amount in lakh Rs.)   |  |  |                           |                                       |
| Sr. No.  | Particulars  | Quarter ended<br>30.09.2021<br>(Unaudited) | 30.09.2020<br>(Unaudited) | Year ended<br>31.03.2021<br>(Audited) |
| 1  | Total income from operations (net)   | 2,288.56                                   | 2,668.09                  | 7,392.44                              |
| 2  | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (251.79)                                   | 604.52                    | 200.15                                |
| 3  | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (251.79)                                   | 604.52                    | 200.15                                |
| 4  | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (251.79)                                   | 604.52                    | 200.15                                |
| 5  | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (253.47)                                   | 611.23                    | 193.46                                |
| 6  | Paid up Equity Share Capital   | 1,206.72                                   | 1,206.72                  | 1,206.72                              |
| 7  | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Audited Balance Sheet of previous year)  | -  | -                         | (46,289.05)                           |
| 8  | Net Worth  | -  | -                         | (45,082.33)                           |
| 9  | Earnings Per Share (before and After Extraordinary items) (of Rs. 10/- each) :   |  |                           |                                       |
| (a) Basic  |  | (2.09)                                     | 5.01                      | 1.66                                  |
| (b) Diluted  |  | (2.09)                                     | 5.01                      | 1.66                                  |
| <b>NOTES :</b>   |  |  |                           |                                       |
| 1 The above unaudited financial statements have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 14th November, 2021.  |  |  |                           |                                       |
| 2 Figures of the previous periods have been regrouped / reclassified / rearranged wherever considered necessary.   |  |  |                           |                                       |
| 3 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of quarterly financial results are available on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and on the Company's website www.rcvp.in. |  |  |                           |                                       |
| For Royal Cushion Vinyl Products Limited<br>Sd/-<br>Jayesh Motasha<br>Director<br>(DIN: 00054236)  |  |  |                           |                                       |
| Place : Mumbai<br>Date : 14/11/2021  |  |  |                           |                                       |



परळीची जनता हुशार ;  
कोणाला किती उडू द्यायचे हे  
त्यांना कळते- पंकजा मुंडे

बीड: परळीसह बीड जिन्हात घडणाऱ्या घटनेवरून चंगला मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेंवर परळीकर निशाणा पाडलाय. त्या म्हणाल्या, की परळीची वसुधैव कुटुम्बकम्बुची मानना ही फार हुशार आहे, कोणाला केती उडू घायचे व कोणाची पतंग कधी टाकण्याची, हे यांना चंगलेच माहीत आहे. परळीला विरोधकांवर टीका करायची नाही. कारण त्यासाठी मला माझी पातळी खाली करावी लागेल आणि मी माझी पातळी खाली करायची नाही. असं म्हणत पंजाब मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. त्या परळी येथे आयाजित दीपवली निमित्त नेहमिमिनाचा कार्यक्रमात बोलत होत्या. त्या म्हणाल्या परळी नगरीत काँग्रेसचे राजकारण होते, त्यावेळी परळीत देशमुखंचे राजकारण होते. या परळीकरांवर संघात अनेक लोकांनी नेतृत्व केले, अनेकांनी योगदान दिले आहे. या परळीच्या जडणघडणीत खूप लोकांचा वाटा आहे, परळीच्या राजकारणातील ती येथेही कुठे आहे? आणि आता काय परळीच्या सुरू आहे? मला पाहण्यासाठी धनंजय मुंडेंबद्दल टीका करायची नाही, कारण मला त्यांच्या एवढेच खालची पातळी जाऊन काम करताच येणार नाही, म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी काम करणारी आहे, मी कामाबद्दल बोलणार आहे, जनतेला सांगायचे आहे, की तुमचा नेता थकला नाही, हुकला नाही, मी तुमच्या सोबत आहे. माझा फाटका कार्यकर्ता देखील लोकांना माणिकपने लढणार आहे, ही वानरसेना नाहीय सोबत आहे. असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या टीकेला प्रतिक्रित दिले.

नाशिकः ज्यांचे नाव मतदार यादीमध्ने नाही, त्यांच्यासाठी मतदार नावनोंदणी आणि मतदार नाव रुद्धसाठी विशेष शिबिर आणि ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यामधे जवळपास पावणेतिश लाख दुबार मतदार आढळल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम राबण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यात राण्या फेब्रुवारी महिन्यात नाशिक आणि महापालिका निवडणूक होत आहे. सध्याही बाजार समित्यांची निवडणूक लागलेली आहे. या सग्या घडामोडी लक्षात घेता मतदार नावनोंदणी आणि दुस्सुटीसाठी विशेष मोहीम राबण्यात येत आहे.

जिल्ह्यात 27, 28 नोव्हेंबर रोजी मतदार यादीत नाव नोंदीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्ती, नाव वगळणे तसेच नवीन नोंदीणी आदी प्रक्रिया होईल. सोबत जिल्ह्यातील गावांमध्ये मंगळवारी, 16 नोव्हेंबर रोजी याच अनुषंगाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी

स्वाती थविल यांनी दिली आहे

नायक शहरांत मतदार यादीमध्य  
दुसरा नाव घुसविल्ल्याची तक्रार आहे.  
असे प्रकार इतरत्र घडले आहेत का  
किंवा मतदार यादीमधील नोंदीबाबत  
नागरिकांना काही हरकती असल्यास  
त्यांचा नाव नसल्ल्या पात्र नागरिकांचा  
अथवा नाव नव्याने नोंदवावयाचे  
असल्यास त्यांना तसा अर्ज ग्रामसभेत  
उपलब्ध होणार आहे. मृत मतदार,  
कायम स्थळांतरीत मतदारवांचा  
वाळणी होणार आहे. तसेच लग्न होऊन  
मावात आलेल्या महिलांच्या नावाची  
नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकीत  
करण वे ज्य्यांचे 1 जानेवारी 2022 रोजी  
18 वर्ष पूर्ण होत आहे, त्यांची नवीन

मतदार म्हणून नोंदणी करणे  
कामावर भर देण्यात येणार आहे.

ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक आणि  
संबंधित गावातील मतदार केंद्रस्थीत  
अधिकारी (BLO) नागरिकांना अर्ज  
भरण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.  
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती,  
आक्षेप, दुरुस्ती व नाव नोंदणी अर्ज  
एकत्र करून ग्रामपंचायत कार्यालय  
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी  
तय्यचाकडे पाठविण्यात येणार आहे.  
संबंधीच्या या विशेष ग्रामसभेमध्ये  
नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी  
msp portal व voter helpline  
App वरून कशी करता येते, याबाबत  
देखील माहिती देण्यात येणार आहे.

औरगाबादेत लेबर कॉलनीत मंगळवारी  
पाडापाडी होण्याची शक्यता, रहिवाशांचे उपोषण सुरूच

औरंगाबाद: शहरातील बहुचर्चित विश्वास नगर लेबर कॅम्पमधील १८०० जणांमध्ये शासकीय वसाहतीवर आता येत्या सोमवार किंवा मंगळवारी पाडापाडीची कारणावळी होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ०८ नोव्हेंबर पर्यंत ही घरे विक्रीसाठी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. अवैध मालकी हक्क आणि जमीन वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकार्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र येथील जमीन मालकी हक्काच्या वादावरून नागरिकांनी कोर्टात

थाव घेतली असून प्रशासनाने  
 रहिवाशांचा सहानुभूतीपूर्वक  
 विचार करावा, या मागणीसाठी  
 नागरिकांनी बुधवारपासून  
 साखळी उपोषण सुरू केले आहे.  
 ते अजूनही सुरूच आहे.  
 दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी  
 लेबर कॉलनीतील रहिवाशांना  
 धरपकडबंधाची कागदपत्रे  
 प्रशासनकडे जमा करण्याचे  
 आवाहन केले होते. सेवानिवृत्त,  
 आयाचा वारसांचा समावेश  
 असलेल्या १८३ व्हाट्संधारकांनी  
 प्रशासनकडे बुधवारी  
 सायंकाळपर्यंत कागदपत्रे जमा  
 केली. त्यांची छाननी आता

शरासकाइडून करण्यात येणारा  
 आहे. खाननींतर पुनर्वसावाची  
 निर्णय शासन स्तरावर होईल.  
 अशी माहिती अधिकाऱ्यांनी  
 दिली. गुरुवाी स्वाटर्नधाराकांनी  
 माा केलेल्या कागदपत्रांवर चर्चा  
 झाली. तसेच शरासनावे ही  
 वसाहत पाडण्यासाठी परवानगी  
 दिल्यामुळे आता पुढील  
 काळावईचा मार्ग मोकळा झाले  
 आहे. लेबर कॉलनीतील ३३८  
 स्वाटर्नधाराकांपैकी फक्त १८३  
 हिवाशांनी आपली कागदपत्रे  
 शासनाकडे सुपुर्द केली आहेत.  
 हिवाशांचे अर्ज भरून सवई केला  
 जाणार आहे.

| <b>CONART ENGINEERS LIMITED</b>   |   |               |             |             |                 |           |
|---|---|---------------|-------------|-------------|-----------------|-----------|
| Regd. Office: 17, GF, Jay Bharat Socity, Nr Solanki Palace, Khar (W) Mumbai - 400052      |   |               |             |             |                 |           |
| <b>Standalone Unaudited Financial Results for the Half Year Ended 30th September,2021</b> |   |               |             |             |                 |           |
| <b>(Rs in Lakh except EPS)</b>  |   |               |             |             |                 |           |
| Sr. No.   | Particulars   | Quarter Ended |             |             | Half Year Ended |           |
|   |   | 30-Sep-20     | 30-June-21  | 30-Sept-20  | 30-Sep-21       | 30-Sep-20 |
|   |   | (Unaudited)   | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)     | (Audited) |
| 1   | Total Income from Operations (Net)  | 1101.28       | 500.44      | 606.42      | 1601.72         | 801.63    |
| 2   | Net Profit  |               |             |             |                 |           |
|   | (before Tax, Except. and/or Extraordi. items)   | 34.28         | 15.24       | 47.60       | 49.51           | 73.98     |
| 3   | Net Profit before tax   |               |             |             |                 |           |
|   | (after Except. and/or Extraordi items)  | 34.28         | 15.24       | 47.60       | 49.51           | 73.98     |
| 4   | Net Profit after tax  |               |             |             |                 |           |
|   | (after Except. and/or Extraordi. items)   | 19.95         | 11.45       | 47.60       | 31.40           | 73.98     |
| 5   | Total Comprehensive Income [Comprising Profit and Other Comprehensive Income (after tax)] | 37.55         | 30.56       | 33.78       | 68.11           | 48.73     |
| 6   | Paid-up share capital   | 314.00        | 314.00      | 314.00      | 314.00          | 314.00    |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserve)  | 1890.46       | 1852.91     | 1789.73     | 1890.46         | 1789.73   |
| 8   | Securities Premium Account  | 197.74        | 197.74      | 197.74      | 197.74          | 197.74    |
| 9   | Net Worth   | 2402.19       | 2364.65     | 2301.47     | 2402.19         | 2301.47   |
| 10  | EPS (Basic and diluted before Extraordi. items)   | 0.64          | 0.36        | 1.52        | 1.00            | 2.36      |

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास मनाई ; ग्रामीण भागातही जमावबंदी

पुणे - त्रिपुरा येथे मशीद जाळल्या  
अन्यनंतर देशात महाराष्ट्रात त्याचे प्रद  
मटले. अमरावती, नांदेड, मालेगाव  
नातीय दंगली उसळल्याची घटना नुक  
प्रहिली आहे. अमरावतीत सलग  
जळिलेल्या हिंसाचारामुळे तेथे चार दि  
नंचारबंदी लागू करण्यात आली आहे.  
मातोपाठच खबरदारीचा उपाय म्हणून  
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही फौजदारी

प्रक्रिया सहितच्या कलम 144 नुसार प्रति  
आदेश लागू करण्यात आले आहेत. म  
भागत 14 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबर  
24 तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात  
आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.   
देशमुख यांनी पत्रक काढून ही माहिती  
आहे. या जमावबंदीच्या काळात नागरि  
खालील नियमांचे पालन करणे बंधन  
असणार आहे. कोणत्याही व्यक्तीला फेस

दिवटर, इंस्टाग्राम या सोशल  
समाजात जातीय तणाव निर्माण हे  
गोष्टी टाकता येणार नाही तसेच फॉ  
येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीने  
दिवटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप इत्य  
माध्यमाद्वारे समाजात जातीय तणे  
होणार मजकूर लिहिण्यास तसे  
केल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रुप  
राहिल.

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी  
 भारतीय क्रीडा मंदिर, ४  
 नायगांव रोड नं.  
 जाह्नवी  
 दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव  
 शेड्यूल बँक

स् असोसिएशन लि., मुंबई  
मला, सहकार नगर जवळ,  
मुंबई-४०० ०३९.

नोटिस

लि. ... अर्जदार

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई  
भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ,  
नायगांव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

## जाहीर नोटीस

दे ग्रेटर बॉम्बे को-ऑप बैक लि. ... अर्जदार  
रोयल्टी बैक

गांधीजाई घाटात चालत्या  
 कारचा स्फोट;  
 चालकाचा  
 होरपळून मृत्यू  
 भडगाव: कागल मुरुगुड  
 रस्त्यावर व्हाणळी (ता. कागल,  
 जि. कोल्हापूर) जवळची गांधीजाई  
 वाटात चालत्या कारचा स्फोट  
 झाला. त्यानंतर गाडी जळत जळत  
 सुमारे दोनशे मीटर खोल दरीत  
 जाऊन पडली. त्यामध्ये गाडी  
 चालकाचा होरपळून मृत्यू झाला.  
 शुक्रवारी सकाळी अर्धजिजत हणमंत  
 धनवडे (वय ३४, रा. कपरी) हे  
 आपली गाडी क्रमांक MH 09  
 ३703 मधून प्रवास करत  
 असताना अचानक गाडीचा स्फोट  
 झाला. त्यानंतर घेत घेतलेली गाडी  
 नळत जळत सुमारे दोनशे मीटर  
 खोल दरीत जाऊन पडली. यामध्ये  
 धनवडे यांचा जागीच होरपळून  
 मृत्यू झाला. गाडी दरीत  
 पडल्यानंतर परिसरातील  
 गावतालाही आग लागली.  
 या घटनेची माहिती गोरबेचे  
 नाजी सरपंच शिवाजी पाटील गोरबे  
 यांनी कागल पोलिसांना दिली.  
 त्यानंतर या आपघाताची वर्दी  
 घेऊनच कागल पोलीस  
 ठाण्यातील पोलीस अधिकारी  
 आणि कर्मचाऱ्यांनी आणि  
 अग्निशमन दलाने घटनास्थळी  
 जाव घेतली. कागल पोलीस  
 ठाण्याचे स. पो. नि. संजय गौरी हे  
 आपघाताची माहिती घत असता,  
 गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट  
 झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी  
 सांगितले.

| <b>SWAN ENERGY LIMITED</b><br><b>(Formerly, Swan Mills Limited)</b><br><b>Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294</b>  |  |  |  |
|---|--|--|--|
| Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001<br>Tel: 022-40587300; Fax: 022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in  |  |  |  |
| <b>Extract from the Statement of Audited Consolidated Financial Results</b><br><b>For the Quarter and Half Year Ended September 30, 2021</b> <b>(₹ In lacs)</b>   |  |  |  |
| Particulars   | Quarter ended<br>30/09/2021<br>(Audited) | Half Year ended<br>30/09/2021<br>(Audited) | Quarter ended<br>30/09/2020<br>(Unaudited) |
| Income from operations  | 5,944.85                                 | 10,560.92                                  | 8,745.26                                   |
| For the period  |  |  |  |
| Less: Exceptional and/or Extraordinary items  | (4,065.45)                               | (8,769.32)                                 | (894.20)                                   |
| For the period  |  |  |  |
| After Exceptional and/or Extraordinary items  | (4,065.45)                               | (8,769.32)                                 | (894.20)                                   |
| For the period after tax  |  |  |  |
| Exceptional and/or Extraordinary items  | (3,733.58)                               | (7,686.61)                                 | (894.20)                                   |
| Reversal of Income for the period   |  |  |  |
| Profit for the period (after tax) and   |  |  |  |
| Comprehensive Income (after tax)]   | (3,732.66)                               | (7,685.69)                                 | (894.20)                                   |
| Re Capital  | 2,442.57                                 | 2,442.57                                   | 2,442.57                                   |
| Excluding Revaluation Reserve as  |  |  |  |
| Balance Sheet of previous year)   | 84,985.25                                | 84,985.25                                  | 89,039.07                                  |
| Per Share (of Rs. 1/- each)   |  |  |  |
| Discontinued operations)  |  |  |  |
|   | (1.53)                                   | (3.15)                                     | (0.37)                                     |
| Above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors<br>at meetings held on 13/11/2021.   |  |  |  |
| <b>Standalone Financial Information:</b>  |  |  |  |
| Particulars   | Quarter ended<br>30/09/2021<br>(Audited) | Half Year ended<br>30/09/2021<br>(Audited) | Quarter ended<br>30/09/2020<br>(Unaudited) |
| Income from operations  | 2,938.52                                 | 5,058.03                                   | 7,889.41                                   |
| For the period  | (309.46)                                 | (751.26)                                   | 12.43                                      |
| After Tax   | (301.50)                                 | (738.31)                                   | 12.43                                      |
| Above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Financial Results filed with<br>the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure<br>Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and half yearly Financial Results<br>is available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the<br>website of the Company www.swan.co.in |  |  |  |
| <b>For Swan Energy Limited</b><br><b>Sd/-</b><br><b>Nikhil V. Merchant</b><br><b>Managing Director</b>  |  |  |  |
| <b>Mumbai</b><br><b>September 13, 2021</b>  |  |  |  |

| <b>SWARNASARITA GEMS LIMITED</b><br><b>CIN: L36911MH1992PLC068283</b><br>Regd. Office: 10, 1st Floor, Plot 40/42, Ruby Chambers, Dhanji Street, Zaveri Bazar, Mumbadevi, Mandvi Mumbai-400003<br>Tel. No.: 022-43590000 Fax No.: 022- 43590010 E-mail: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com |  |  |  |  |  |  |
|--|--|--|--|--|--|--|
| <b>EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND SIX MONTH ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021</b>  |  |  |  |  |  |  |
| Particulars  | STANDALONE                               |  |  | CONSOLIDATED                             |  |  |
|  | Quarter ended<br>30.09.2021<br>Unaudited | Half year ended<br>30.09.2021<br>Unaudited | Quarter ended<br>30.09.2020<br>Unaudited | Quarter ended<br>30.09.2021<br>Unaudited | Half year ended<br>30.09.2021<br>Unaudited | Quarter ended<br>30.09.2020<br>Unaudited |
| Total income from operations (net)   | 26581.02                                 | 38874.57                                   | 12198.11                                 | 26568.07                                 | 38846.01                                   | 12175.19                                 |
| Net Profit / (Loss) for the period   |  |  |  |  |  |  |
| (before tax. Exceptional and/or extraordinary items)   | 293.45                                   | 483.05                                     | 258.80                                   | 279.18                                   | 449.55                                     | 263.47                                   |
| Net Profit / (Loss) for the period before tax  | 293.45                                   | 483.05                                     | 258.80                                   | 279.18                                   | 449.55                                     | 263.47                                   |
| (after Exceptional and/or extraordinary items)   |  |  |  |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax   | 169.86                                   | 359.46                                     | 202.75                                   | 155.59                                   | 325.97                                     | 207.41                                   |
| (after Exceptional and/or extraordinary items)   |  |  |  |  |  |  |
| total comprehensive income for the period [(comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]  | 185.86                                   | 375.46                                     | 202.75                                   | 171.59                                   | 341.97                                     | 207.41                                   |
| Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up)  | 2083.76                                  | 2083.76                                    | 2083.76                                  | 2083.76                                  | 2083.76                                    | 2083.76                                  |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)  | -  | -  | -  | -  | -  | -  |
| Earnings Per Share (before & after extraordinary items)  |  |  |  |  |  |  |
| (face value of Rs.10/- each)   |  |  |  |  |  |  |
| a) Basic:  | 0.89                                     | 1.80                                       | 0.97                                     | 0.82                                     | 1.64                                       | 0.99                                     |
| b) Diluted:  | 0.89                                     | 1.80                                       | 0.97                                     | 0.82                                     | 1.64                                       | 0.99                                     |

**Notes:**  
 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly Financial Result are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com. The same are also available on the Company website i.e. www.swarnsarita.com.

**For SWARNASARITA GEMS LIMITED**  
**Sd/-**  
**MAHENDRA M CHORDIA**  
**MANAGING DIRECTOR**  
**DIN: 00175686**

**Place: Mumbai**  
**Date: 13.11.2021**

ट्रेड्स अकाऊंट डिपार्टमेंट  
जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२.  
अनुक्रमांक १ ते ३ ... जाब देणार  
खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना  
नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार  
बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे  
कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल  
केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी  
आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती.  
तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच  
आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर  
नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत  
असून दिनांक २४.११.२०२१ रोजी दुपारी १२.००  
वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले  
म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न  
राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात  
येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची  
आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती  
खालीलप्रमाणे:-

| अ. क्र. | जाब देणाऱ्याचे नाव  | जाब देणार क्र.             | अर्ज दाखल दिनांक | दावा क्रमांक  | दावा रक्कम रुपये | पुढील सुनावणी तारीख |
|---------|---|----------------------------|------------------|---------------|------------------|---------------------|
| १       | M/s. PMC Marketing Prop. Mr. Rohit Choudhary<br>Mr. Balasaheb R. Budhawant<br>Mr. Ramshankar K. Choudhary   | १<br>२<br>३                | २०.०८.२१         | १२५४/<br>२०२१ | ३,२८,२४६.००      | २४.११.२१            |
| २       | M/s. Aadishakti Mahila Bachat Gat<br>Mrs. Sindhutai K. Jadhav<br>Mrs. Jayashree B. Misal<br>Mrs. Savita S. Shendage<br>Mrs. Shanta N. Marathe<br>Mrs. Priyanka B. Suryavanshi | १<br>२<br>३<br>४<br>५<br>६ | २०.०८.२१         | १२५८/<br>२०२१ | २,४६,९७९.००      | २४.११.२१            |
| ३       | M/s. Adhar Mahila Bachat Gat<br>Mrs. Hema S. Divekar<br>Mrs. Pooja P. Pawaskar<br>Mrs. Rohini Shashank Kombe<br>Mrs. Lakshmi A. Perumal<br>Mrs. Archana C. Sawant             | १<br>२<br>३<br>४<br>५<br>६ | २०.०८.२१         | १२५९/<br>२०२१ | २,७१,६८२.००      | २४.११.२१            |

ही नोटीस आज दिनांक १०.११.२०२१ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही/-

शिवका

श्री. सुनिल बनसोडे  
रानिबंदाक सदकारी सं

मुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी  
हकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई

| जब देणाऱ्याचे नाव                           | जब देणार क्र. | अर्ज दाखल दिनांक | दावा क्रमांक | दावा रक्कम रुपये | पुढील सुनावणी तारीख |
|---|---------------|------------------|--------------|------------------|---------------------|
| M/s. Krishna Mahila Bachat Gat              | १             |                  |              |                  |                     |
| Mrs. Pooja N. Wagh                          | २             |                  |              |                  |                     |
| Mrs. Kashibai P. Bamne                      | ३             | २०.०८.२१         | १२६४/२०२१    | १,०१,८४६.००      | २४.११.२१            |
| Mrs. Sandhya B. Wagh                        | ४             |                  |              |                  |                     |
| Mrs. Sushila B. Metri                       | ५             |                  |              |                  |                     |
| Mrs. Vinita Mohite                          | ६             |                  |              |                  |                     |
| M/s. Mouli Mahila Bachat Gat                | १             |                  |              |                  |                     |
| Mrs. Bharati M. Sheteyar                    | २             |                  |              |                  |                     |
| Mrs. Hawabi H. Sayed                        | ३             | २०.०८.२१         | १२६४/२०२१    | २,२७,८०२.००      | २४.११.२१            |
| Mrs. Shakunta S. Nadar                      | ४             |                  |              |                  |                     |
| Mrs. Priti V. Sonavne                       | ५             |                  |              |                  |                     |
| Mrs. Saira I. Shaikh                        | ६             |                  |              |                  |                     |
| M/s. Shree Ganeshay Namah Mahila Bachat Gat | १             |                  |              |                  |                     |
| Mrs. Ratnaprabha S. Talkhedkar              | २             |                  |              |                  |                     |
| Mrs. Sangita R. Devkule                     | ४             | २०.०८.२१         | १२७४/२०२१    | ३,०४,३०९.००      | २४.११.२१            |
| Mrs. Archana N. Pomedkar                    | ५             |                  |              |                  |                     |
| Mrs. Rekha S. Kamane                        | ६             |                  |              |                  |                     |

ही नोटीस आज दिनांक १०.११.२०२१ रोजी माझी सही  
व कार्यालयाचे मद्रसह दिली आहे.

सही/-

शिवका

श्री. सुनिल बनसोडे

मुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी  
सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई